

कामगार आयुक्तालयातील “लघुलेखक (उच्च श्रेणी व निम्नश्रेणी), लघुटंकलेखक, लिपीक-टंकलेखक” या संवर्गास सामान्य प्रशासन विभागाच्या अधिसूचनेतील सेवाप्रवेश नियमांच्या तरतुदी लागू करणेबाबत.

महाराष्ट्र शासन
उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभाग
शासन निर्णय क्रमांक: संकीर्ण ०७२५/ प्र.क्र. १७२/कामगार-८
हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग,
मंत्रालय, मुंबई- ४०० ०३२.
दिनांक :- ११.०७.२०२५.

संदर्भ :-

- १) सामान्य प्रशासन विभाग, अधिसूचना क्र. एससी १५९३/३६१९/१४-अ, दि. ३१.०७.१९९७.
- २) सामान्य प्रशासन विभाग, अधिसूचना क्र. सेप्रनि १५०७/प्र. क्र. १३४/०७/१४-अ, दि. १९.११.२००८.
- ३) सामान्य प्रशासन विभाग, अधिसूचना क्र. एसआरव्ही-२०२२/प्र.क्र.५८/का-१२, दि. ०१.११.२०२२.

प्रस्तावना :-

कामगार विभागाच्या अधिनस्त असलेल्या कामगार आयुक्तालयातील लघुलेखक (उच्चश्रेणी), लघुलेखक (निम्नश्रेणी) व लघुटंकलेखक या पदांच्या सेवाप्रवेशाचे विनियमन सामान्य प्रशासन विभागाचे संदर्भीय क्र. १ व २ अन्वये व लिपीक- टंकलेखक पदांचे सेवाप्रवेशाचे विनियमन संदर्भीय क्र. ३ अन्वये करण्यात येते.

२. सबब, उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभागाच्या अधिनस्त कामगार आयुक्तालयातील लघुलेखक (उच्चश्रेणी), लघुलेखक (निम्नश्रेणी), लघुटंकलेखक व लिपीक- टंकलेखक या संवर्गास सामान्य प्रशासन विभागाच्या उक्त अधिसूचनेतील सेवाप्रवेश नियमांच्या तरतुदी लागू करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्यानुषंगाने पुढीलप्रमाणे निर्णय घेण्यात आला आहे.

शासन निर्णय :-

सामान्य प्रशासन विभागाने उक्त दि. ३१.०७.१९९७ व दि. १९.११.२००८ च्या अधिसूचनेन्वये लघुलेखक (उच्चश्रेणी), लघुलेखक (निम्नश्रेणी) व लघुटंकलेखक या पदांचे सेवाप्रवेश नियम व सेवाशर्ती, तसेच लिपीक- टंकलेखक पदासाठी दि. ०१.११.२०२२ अन्वये केलेले सेवाप्रवेश नियम व सेवा शर्ती, या कामगार आयुक्तालयातील लघुलेखक (उच्चश्रेणी), लघुलेखक (निम्नश्रेणी) , लघुटंकलेखक व लिपीक- टंकलेखक संवर्गास लागू करण्यास या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात येत आहे.

२. तसेच, सामान्य प्रशासन विभागाचे उपरोक्त सेवाप्रवेश नियम व सेवाशर्ती यामध्ये वेळोवेळी होणारे बदल कामगार आयुक्तालयातील वरील संवर्गासाठी लागू राहतील.

३. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संगणक संकेतांक क्रमांक २०२५०७१११७४९५६५५१० असा आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

(श्रीनिवास जिरेवार)

कार्यासन अधिकारी, महाराष्ट्र शासन

प्रत :-

१. कामगार आयुक्त, कामगार भवन, ई-ब्लॉक, सी-२०, वांद्रे - कुर्ला संकुल, वांद्रे (पूर्व), मुंबई- ४०००५१.
२. अपर मुख्य सचिव, सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय, मुंबई-३२.
३. अपर मुख्य सचिव, वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई-३२.
४. सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, त्रिशुल गोल्ड फिल्ड, प्लॉट नं. ३४, सेक्टर ११, सरोवर विहार समोर, बेलापूर सीबीडी, नवी मुंबई- ४००६१४.
५. मा. मंत्री (कामगार) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई-३२.
६. मा. राज्यमंत्री (कामगार) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई-३२.
७. प्रधान सचिव (उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभाग) यांचे स्वीय सहायक, मंत्रालय, मुंबई-३२.
८. उप सचिव (सा.प्र.वि. /का.१२), सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय, मुंबई-३२
९. निवडनस्ती (कामगार-८)